

लातूर समाचार

(सांज दैनिक)

प्रकाशन: लातूर

पोष्ट परवाना L2/RNP/OMD- 52/24-26

संस्थापक : स्व.शंकर माधव जडे (स्वातंत्र्य सैनिक)

कार्यकारी संपादक : शिवाजी दयानंद जडे

LATUR SAMACHAR
Email-dainiklatursamachar@gmail.com

ओडिशातील गुम्मा जंगलात चार माओवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलांची मोठी कारवाई

भुवनेश्वर/वृत्तसंस्था : ओडिशा पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी ख्रिसमसच्या दिवशी राबवलेल्या मोठ्या संयुक्त कारवाईत CPI (माओवादी) संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य आणि ओडिशातील माओवादी कारवायांचा प्रमुख कमांडर गणेश उडके याला ठार केले आहे. या चकमकीत एकूण चार माओवादी ठार झाले असून, त्यात दोन महिला कंडराचा समावेश आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पेशल इंटेलिजन्स विंगकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २३ पथकांचे संयुक्त ऑपरेशन राबवण्यात आले. यात माओवादी कमांडर गणेश उडकेसह चार माओवाद्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला माओवाद्यांचाही समावेश आहे. यातील गणेश उडकेवर १.१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. उर्वरित तीन ठार माओवाद्यांची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार,



ओडिशा पोलिसांच्या SOG (स्पेशल ऑपरेशन ग्रुप) ची एक लहान मोबाइल टीम गुम्मा जंगलात शोधमोहीम राबवत होती. याच दरम्यान त्यांचा माओवाद्यांशी सामना झाला. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यात चार

चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिहॉल्व्हर, एक .३०३ रायफल, एक वॉकी-टॉकी सेट जप्त केला आहे. या कारवाईत सुरक्षा दलाकडील कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या संपूर्ण परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

ही चकमक शेजारच्या मलकानगिरी जिल्ह्यात २२ माओवाद्यांनी ओडिशाचे डीजीपी वाय. बी. खुराना यांच्यासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर अवघ्या एका दिवसात घडली आहे. त्यामुळे राज्यातील माओवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.



एमपीएससीच्या लढ्यात आता शरद पवारांची उडी

नागपूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) २०२५ च्या जाहिरातीमध्ये एकूण ६७४ पदे जाहीर झाली असून त्यात पोलीस उपनिरीक्षकांसाठी (पीएसआय) ३९२ पदांचा समावेश आहे. या परीक्षेदरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एकवेळची विशेष संधी देण्याची मागणी परीक्षार्थ्यांनी केली आहे. याबाबत राजकीय वर्तुळातून सरकारवर रोज दबाव वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आता एमपीएससीच्या या लढ्यात पुढे घेतली असून राज्य सरकारने वयोमर्यादा सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करावा अशी मागणी केली आहे. माजी मंत्री जयंत पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अशा अनेक नेत्यांनीही या संदर्भात सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे वयाच्या सवलतीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.



सामान्यतः ही जाहिरात डिसेंबर- जानेवारीत येते. त्यानंतर परीक्षा मार्च-मे महिन्यात होते. यावर्षी मात्र जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी निघून परीक्षा ४ जानेवारीला होणार आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वयोमर्यादा मोजण्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही तारीख निश्चित केली आहे. यामुळे गेल्या ३-४ वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय १-२ महिन्यांनी अधिक झाले असून ते आपोआप अपात्र ठरत आहेत. पोलीस भरतीमध्ये २०२२-२५ दरम्यान वय ओलांडलेल्या उमेदवारांना राज्य शासनाने एकवेळची विशेष संधी दिली होती. त्या धर्तीवर आता एमपीएससी संयुक्त गट-ब (विशेषतः पीएसआय) साठीही अशा विद्यार्थ्यांना एकवेळची वयोमर्यादा

सवलत देण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध लोकप्रतिनिधींकडूनही पाठवण्यात आले आहेत. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीने 'संयुक्त पूर्व परीक्षा २०२५' संदर्भात वयोमर्यादेची सवलत मिळावी यासाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही, असे सांगत माझ्याकडे पुढील समस्या मांडल्या आहेत.

१) शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांपर्यंत ३५ वर्षांपर्यंत वाढवली आहे. मग त्याच गुह्य विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठी केवळ

१ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यास विलंब का होत आहे? त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी.

२) जाहिरात प्रसिद्ध होण्यास ७ महिन्यांचा विलंब झाल्याने तसेच वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ नोव्हेंबर २०२५ निश्चित केल्याने, काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेचा दिनांक १ जानेवारी २०२५ ग्राह्य धरावा. वरील मागण्या पूर्णपणे रास्त असून महाराष्ट्र शासनाने याचा सकारात्मक भूमिकेतून लवकरात लवकर विचार करावा आणि विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय द्यावा.

आनंदवाडी येथे महिला स्नेही पंचायत महिलांसाठी सर्वरोग निदान शिबिर संपन्न

शिरूर अनंतपाळ/अजगर मजकुरी : शिरूर अनंतपाळ येथे २४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य पंचायत राज विभागांतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय आनंदवाडी येथे महिला स्नेही पंचायत महिलांसाठी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील अभियानाचे उद्घाटन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्रीमती शितल खिडे मंडम, व शिरूर अनंतपाळ तालुक्याचे पोलिस निरीक्षक अनंत भंडे, डॉ. गोल्हेर डि. एम. , यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प धोंडीराम आपणा कोले हे होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच



भागवत वंगे यांनी केले.

गटविकास अधिकारी शितल खिडे मंडम यांनी मार्गदर्शन केले व त्यांनी असे सांगितले की आपल्या गावांचा विकास करावयाचा असेल तर सर्वांचा सहभाग असला पाहिजे. त्यात महिलांनीही पुढाकार घेऊन गावच्या विकासात करण्यात करिता मागे राहिले नाही पाहिजे.

गावांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपले गाव कसे समृद्ध होईल याकडे लक्ष द्यावे. पोलिस निरीक्षक अनंत भंडे साहेबांनी

महिलांना कायद्याची माहिती दिली व कोणत्याही महिलेवरती अन्याय झाले तर आम्हाला कळवा किंवा १०२ कॉल करण्यास सांगितले. महिलांच्या आरोग्या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ.पूजा बिडवे, डॉ. सम्राट सोमवंशी, डॉ. त्रिभुवन, यांनी मार्गदर्शन केले. डॉ. गोल्हेर डि. एम. पशुसंवर्धन सहआयुक्त यांनी पशु संदर्भात व योजना यावरती मार्गदर्शन केले. मान्यवर यांच्या हस्ते महिलांना आयुश्यमान भारत काड वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला

प्रमुख पाहुणे म्हणून सह गटविकास अधिकारी रवींद्र साचने, गट शिक्षणाधिकारी अनिल पागे, पंचायत विस्तार अधिकारी अमोल गायकवाड, कृषी विस्तार अधिकारी प्रभू केंद्रे, उप अभियंता पा.पू. मा. वाहीद देशमुख, ता.बचत गट व्यवस्थापन सुरेश सुगावे, सातपुते सर, धडे सर, वगैरे विद्यालयाचे शिक्षक सुधाकर सुर्यवंशी सर, जिल्हा परिषद शाळा आनंदवाडी चे मुख्याध्यापक शिंदे सर, उपसरपंच व्यंकट कळे, ग्रामपंचायत अधिकारी संजय रोडेवाड, अंगणवाडी शिक्षिका अश्विनी मरे, बचत गटाच्या प्रमुख अनुसूया शिरूरे, ग्रा. सदस्य सारिका शिरूरे, जयश्री खरटमोल, ग्रामपंचायत कर्मचारी रंजित मरे, संगणक परिचालक लक्ष्मण नाटकरे, ग्रामरोजगार सेवक राजिव दिवेकर, आदी गावातील नागरिक महिला विद्यार्थी उपस्थित होते.

लातूर/प्रतिनिधी : सौरकृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरणे शुक्रवार (दि.२६ डिसेंबर) पासून उपविभागीय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारी असलेल्या सौर कृषीपंधारक वीजग्राहकांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणे केले आहे.

लातूर विभागांतर्गत येणाऱ्या लातूर ग्रामीण, रेणापूर व मुरुड या उपविभागांमध्ये शुक्रवारी (दि.२६ डिसेंबर) उपविभाग कार्यालयात सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. तसेच निलंगा विभागांतर्गत येणाऱ्या औसा, किल्लारी, निलंगा या उपविभागांमध्ये सोमवारी (दि.२९ डिसेंबर) तर कासारशिरसी व शिरूर अनंतपाळ या उपविभागात मंगळवारी (दि.२९ डिसेंबर) उपविभागीय कार्यालयात

सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. त्याचबरोबर उदगीर विभागांतर्गत येणाऱ्या उदगीर शहर, उदगीर ग्रामीण या उपविभागात मंगळवारी (दि.२९ डिसेंबर) आयोजन करण्यात आले आहे. तसेच जळकोट, देवणी, शिरूर ताजबंद, अहमदपूर व चाकूर या उपविभागांमध्ये बुधवारी (दि.३१ डिसेंबर) उपविभागीय कार्यालयात सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे.



दिनांक २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित तक्रार निवारण मेळाव्यास लाभार्थी सौरकृषीपंप धारक शेतकऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे. सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, शाखा प्रमुख व सौरकृषीपंप एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शक्य तेवढ्या तक्रारिंचे निवारण जागेवरच होणार असल्याने वीजग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणे केले आहे.

कुजबुज

-डॉ. संजय जमदाडे

जि.प. कंत्राटी आरोग्य सेविकांना कायम करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय...

चिमटा दयाचा

लातूर महानगरपालिका निवडणुकीत भावी नगरसेवकांची उत्सुकता वाढीती आहे ! कारण उमेदवारी फॉर्मची विक्री जोरात सुरू आहे ! !

महानगरपालिका प्रशासनाकडून स्वाक्षरी अभियान व सेल्फी पॉईंटचा शुभारंभ

'लोकशाहीचा उत्सव' साजरा करण्याचे मनपा प्रशासनाकडून आवाहन

लातूर/प्रतिनिधी : माझे मत, माझा अधिकार आणि मी मतदान करणारच अशा निर्धाराने लातूर शहर महानगरपालिका तर्फे आजमनपा आयुक्त श्रीमती मानसी, यांच्या स्वाक्षरीने अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपायुक्त (निवडणूक) डॉ.पंजाबराव खानसोळे तसेच इतर कर्मचारी, नागरिक यांनी सहभाग नोंदवला. लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, डटएण्ड (सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉनल पार्टिसिपेशन) अंतर्गत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित 'स्वाक्षरी अभियान' आणि विशेष 'सेल्फी पॉईंट'चे शानदार उद्घाटन आज करण्यात आले.

महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि शहरातील मुख्य चौकात हे सेल्फी पॉईंट्स उभारण्यात आले आहेत. श्वेता नागाने नोडल प्रमुख (मतदान जनजागृती कक्ष) आणि निवडणूक प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ झाला.

स्वाक्षरीने दिला मतदानाचा कौल महानगरपालिका परिसरात



उभारण्यात आलेल्या भव्य फलकावर अधिकाऱ्यांसह शेकडो नागरिकांनी स्वाक्षरी करून आगामी निवडणुकीत १००% मतदान करण्याचा संकल्प केला. केवळ चर्चा नको, तर प्रत्यक्ष कृती म्हणून मी मतदान करणार, अशी भावना यावेळी स्वाक्षरी करणाऱ्यांनी व्यक्त केली.

मतदान जनजागृती संदेशासह आकर्षक सजावटीसह तयार करण्यात आलेला सेल्फी पॉईंट नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. मतदान केंद्रावर जाऊन मत देण्यापूर्वीच, जनजागृतीचा भाग म्हणून अनेक नागरिक या पॉईंटवर सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. प्रशासनाचे आवाहन यावेळी

बोलताना नोडल प्रमुख म्हणाले की, स्वाक्षरी अभियान आणि सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून आम्ही नागरिकांपर्यंत भावनिक साद घालत आहोत. विशेषतः नव मतदारांनी या उपक्रमात सहभागी होऊन इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे. लोकशाहीच्या या बळकटीकरणात प्रत्येक लातूरकराचा सहभाग मोलाचा आहे.

येत्या काही दिवसांत शहरातील प्रमुख महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी, बागांमध्ये आणि व्यापारी संकुलांमध्ये अशाच प्रकारचे सेल्फी पॉईंट्स आणि स्वाक्षरी फलक लावले जाणार असल्याची माहिती निवडणूक कक्षाकडून देण्यात आली आहे.

लातूर समाचार

www.latursamachar.com

लातूर विभागातील नंबर १ न्यूज ई पेपर पोर्टल

लातूरकरांचे आवडते संकेतस्थळ

ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या, राजकीय हालचाली आणि क्राईम न्यूज... तात्काळ आणि अचूक बातम्या पहा... !

Download Now

Get it on Google Play | Get it on the App Store

सोशल मीडियावर आम्हाला फॅलो करा

Contact: 9422472502/8552088848 | latur.samachar@gmail.com

ओ३म् भूर्भुवः स्वः ।
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ॥

लातूर समाचार

सर्वानाच नगरसेवक व्हावे वाटते..

महाराष्ट्रात अनेक वर्षांनी महानगरपालिकेची निवडणुक प्रक्रिया जाहिर झाली. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची नगरसेवक होण्याची ईच्छा पुर्ण करण्याचा योग आला आहे. पुर्वी दुरंगी लढत होत असत. आता तर तीन पक्षाची महायुती व महाआघाडीची निर्मिती झाली आहे. त्यात काही प्रादेशिक पक्षाची भर पडली आहे. अजून तरी पक्की अशी युती व आघाडीचे संकेत मिळत नाहीत. सत्तेत असणारे सुद्धा पक्ष एकत्र आले नाहीत मात्र तसा प्रयत्न सुरू आहे. त्याच प्रमाणे काँग्रेस व प्रकाश आंबेडकर एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहेत. ही सर्वात मोठी बाब चर्चिले जात आहे ती म्हणजे ठाकरे बंधु एकत्र येण्याची। ते एकत्र आले.वास्तविक महानगरपालिकेची निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळावी किंवा घावी या बाबत चर्चा होत असते. यात उतरणारे सर्वका चांगले किंवा वाईट नसतात. अनेक योग्य व्यक्ती उभा राहातात. मुळात राजकारण पुर्वीपेक्षा बदलते आहे. पुर्वी विरोध विचाराचा असला तरी त्याला उभा करून निवडूण आणत असत. अशा चांगल्या व्यक्तीची गरज विकास कामात लागते. चांगले व्यक्तींची गरज केंव्हाही पडू शकते. त्यामुळे चांगल्या व्यक्ती निवडूण आणत. पुर्वीचा खर्च व सध्याचा खर्चा बाबत विचार केला तर तफावत अधिक आहे. पुर्वी कार्यकर्ते घरच्या भाकरी घेऊन प्रचाराचे काम करीत होते आता तसे राहीले नाही. उलट झाले आहे. त्यापेक्षाही मोठी बाब निदर्शनास येते ती म्हणजे उभा राहाणारे कोण आहेत. एखादा गुन्हेगार सुद्धा लोकशाहीने मार्गाने निवडूण येतो. त्याच प्रमाणे अयोग्य व्यक्तीची शक्ती पाहून त्याला चांगल्या पक्षात घेतले तर त्याच्यावरील कलंक धुऊन निघत आहेत. याला पर्याय ही काही नाही. प्रत्येकजन आता चांगले माणसे नगरसेवक व्हावीत असा विचार करीत आहे. तशी अपेक्षा करणे चुकीचे नाही. चांगली माणसे आणायची कोठून. ते तर समोर येत नाहीत. दलदलित आडकण्याची तयारी नसते. बऱ्याच वेळा असेही होते की, चुकीचे माणसे नगरसेवक होत असतात मात्र ते लोकशाहीनुसार निवडले जातात. यामुळे दोष कोणाला धावयाचा! मुळात नगरसेवक पद असले तरी सेवेतून प्रतिष्ठा प्राप्त होते. यासाठी ही नगरसेवक होत असतात. सेवक होणे काही चुकीचे नाही मात्र जनतेनी योग्य व्यक्तीची निवड करणे अपेक्षित असते. चुकीचे व्यक्ती होऊ नये ही अपेक्षा असते. ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केले जाते त्यावेळी अनुभव आवश्यक असतो. त्यासाठी प्राथमिक काळापासून जनतेचे कामे करण्याची तयारी असावी लागते. जनतेची कामे न करणारी व एकदा निवडूण आले की, पुन्हा पाच वर्ष न फिरकणारी मंडळी बऱ्याच प्रमाणात दिसून येते. तरी ती दुसऱ्या टर्म साठी तयार दिसून येतात. त्यांना माहिती असते की, काय केल्याने पुन्हा विजयी होता येते. त्यानुसार ती पद्धत वापरून निवडूण येतात. मुळात पाच वर्षासाठी असणारे सेवक हे आपल्या भागात काम करणारी असली पाहिजेत. ज्यावेळी निवडूण येतात त्यावेळी त्यांच्यावर नगराची जबाबदारी येते. जडण-घडणेत हातभार लावावा लागतो. पाच वर्षासाठी जाणारी मंडळींसमोर अनेक वर्षांपासून ठाम मांडून बसणारे अधिकारी-कर्मचारी असतात. त्यांना तोंड द्यावे लागते. तसे पाहिले तर महानगरपालिका असो किंवा नगरपरिषद असो किंवा ग्रामपंचायतीची निवडणुक असो यातील समस्या सारख्याच आहेत. समस्या मोठ्या नसतात. वेळेवर स्वच्छता, वेळेवर पाणीपुरवठा, विद्युतची सोय, रस्ते आदि. वास्तविक ही समस्याच नाहीत. एकदा का नियोजन केले तर केवळ देखभाल बाकी राहाते. वेळेवर भेटणे हे महत्त्वाचे असते. जनतेची कामे व्हावी0त असे नाही तर समाधान होणे अपेक्षित असते. त्यामुळे नगरसेवक होणे तसे आवघड नाही. केवळ यात चांगली माणसे निवडूण यावीत हा विचार समोर असला पाहिजे. राज्यात गुन्हेगार असोत किंवा अन्य गैरकारभार करत आडकलेल्या मंडळींना डावलले पाहिजे. वरिष्ठ नेते मंडळींनी काही आचारसंहिता तयार केली पाहिजे की, कोणाला उमेदवारी घायची व कोणाला नको. सरसकट धनी व्यक्तीला उमेदवारी मिळते हा आता पर्यंतचा पायंडा पडला आहे. या विरोधात कोणी जात नाहीत. कोणत्या पक्षात गुन्हेगारी वृत्तीची व्यक्ती दिसून येत नाही? सर्वच पक्षात असली तरी अतिषय अयोग्य व्यक्तीला डावलेले पाहिजे. अजून जागा वाटपाचा प्रश्न सुटला नाही. त्याअगोदर युती किंवा आघाडीच निश्चित झाली नाही. सर्वाना स्वबळावर लढण्याची ईच्छा दिसून येत आहे. स्वबळावर लढलो अपयश आले तर महायुती किंवा महाविकास आघाडी ठरलेली आहे हे योग्य आहे का? स्वतंत्र लढ्याचे व नंतर सत्तेसाठी एकत्र येणे हा एक प्रकारे जनतेचा विश्वास घात समजला पाहिजे. तसे होताना दिसून येत नाही. मुळात राजकारण हे समाजकारण समजले जात होते. आता समाजकारणातून राजकारण व तेथून अर्थकारणास सुरवात होते हे योग्य नाही. नुकतीच नगरपरिषदेची निवडणुक निकालावर नजर टाकली तर जनतेनी कौल कोणाच्या बाजून दिला. एक तर आलिकडील निवडणुका ह्या विकासावर होत आहेत. दुसऱ्या जातीवर होत आहे. विकासावर ठिक आहे मात्र जातीवर होत असतील तर योग्य नाही. त्यामुळे वरचेवर मतदारावर मोठी जबाबदारी येत आहे. जबाबदारपने निवडणे आवश्यक आहे. मत हे अमुल्य आहे ते योग्य व्यक्तीस दिले पाहिजे. योग्य व्यक्तीच निवडला पाहिजे. पाच वर्ष त्यांच्यासोबत विकास करावयाचा आहे. लोकशाहीने दिलेला अधिकाराचा वापर योग्य झाला पाहिजे. पुर्वी सारखे नाही. एक काळ असा होता की, दंडमशाही होती ती लोप पावली आहे. त्यामुळे मतदाराची जबाबदारी वाढली आहे. मतदारांनीच योग्य व्यक्तीची निवड केली पाहिजे. अधिकांश बिनविरोध निवड झाली पाहिजे. सर्वानुमत नगरसेवक निवडला पाहिजे. आपल्याच जवळचा गल्लीतील व्यक्ती असल्याने निवडुकीत संघर्षयय वातावरण निर्माण करण्यापेक्षा सर्वानुमत निवड करता आली पाहिजे. एक नवा पायंडा पाडण्याची गरज आहे. किती ही उमेदवार उभारले तरी एकाची निवड होते. त्यानुसार सर्वानुमत, सर्व पसंतीनुसार एकाची निवड करणे ही मोठी जबाबदारी मतदार नागरिकांनी पाच पाडली पाहिजे. सर्वानाच नगरसेवक व्हावे वाटते. यात चुकीचे नसले तरी बिनविरोध निवड होणे काळाची गरज आहे. या बाबत विचार झाला पाहिजे. त्यामुळे अनेक चांगल्याबाबीची सुरवात होऊ शकेल.

हिवाळ्यात रोज मेथीदाण्याचे पाणी पिल्याने काय होते? जाणून घ्या फायदे



प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात मेथीदाणे नक्कीच उपलब्ध असतात. कारण मेथीदाणे भाज्यांची चव वाढवतात. पण तुम्हाला माहिती आहे का की मेथीचे पाणी पिल्याने तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. हिवाळ्यात महिनाभर मेथीचे पाणी प्यायल्यास तुम्हाला कोणते फायदे होतील ते आपण जाणून घेऊया..

पचनक्रिया सुधारते- मेथीदाण्याचे पाणी पिण्याचा पहिला फायदा तुमच्या पचनक्रियेसाठी होईल. कारण मेथीदाणे पोटाच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता, पोटाफुगी, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.

हंगामी आजार दूर राहतात- मेथीदाण्याचे पाणी पिल्याने सर्दी आणि

फ्लूपासूनदेखील लगेच आराम मिळतो. कारण त्यांत म्युसिलेज नावाचे एक संयुग असते, जे खोकला आणि सर्दी कमी करण्यास मदत करते. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन होणारे आजारसुद्धा दूर होतात.

मधुमेहात फायदेशीर- मेथीदाण्याचे पाणी रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करते. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. म्हणूनच, ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर नेहमी नियंत्रित राहील.

वजन कमी करण्यास मदत करते-

मेथीचे पाणी वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी रामबाण उपाय आहे.कारण मेथीमधील फायबर शरीरातील चरबी कमी करण्यास देखील मदत करते. रोज सकाळी

दिवसभर ऑफिसच्या कामाने थकवा आणि ताण येतो? फक्त १0 मिनिटांच्या ‘या’ उपायाने मिळेल आराम

आजच्या धावपळीच्या जगात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसचे काम, मिटींग्स आणि सतत स्क्रीनकडे पाहणे यामुळे लोक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकून जातात. ऑफिसमधून घरी आल्यानंतरही थकवा आणि चिडचिडपणा जाणवत असतो.

लोक सहसा असे गृहीत धरतात की या थकव्यासाठी फार काहीतरी करण्याची आवश्यकता असते. परंतु त्यासाठी फक्त १० मिनिटांचे छोटे बदल आणि उपाय केल्याने तुम्ही त्वरित आराम मिळवू शकता. आज आपण ऑफिसमधून परतल्यानंतर थकवा दूर करण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी १० मिनिटांचे उपाय जाणून घेऊया..

दीर्घ श्वासोच्छ्वासाचा सराव-

डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत ‘हे’ आयुर्वेदिक उपाय, दृष्टी सुधारते कमी होतो मोतीबिंदूसारख्या आजारांचा धोका

अलीकडे सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरणे, नंतर दिवसभर लॅपटॉप आणि नंतर रात्री पुन्हा टीव्ही किंवा फोन वापरणे यामुळे डोळे कमकुवत होत आहेत. शिवाय, प्रदूषणात असलेले कण देखील आपल्या डोळ्यांना हानी पोहोचवत आहेत. यामुळेच अनेक लोकांचे डोळे वयाच्या आधी कमकुवत होत आहेत किंवा त्यांना डोळ्यांशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

आज आम्ही तुम्हाला कमकुवत दृष्टीवर उपचार करण्याचा एक पूर्णपणे नैसर्गिक मार्ग सांगणार आहोत. अशा पाच औषधी वनस्पतींबद्दल जाणून घेऊया, ज्यांचे सेवन प्रत्येकजण करू शकतो. याचा अर्थ असा की कमकुवत डोळे असलेले कोणीही, तरुण असो वा वृद्ध, या औषधी वनस्पतींचा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करू शकतात. या औषधी वनस्पतींबद्दल जाणून घेऊया..

आवळा-
आवळ्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल सर्वानाच माहिती आहे. व्हिटॅमिन सीने समृद्ध आवळा दररोज खाल्ल्याने तुमचे आरोग्य

आणि त्वचा दोन्ही सुधारू शकते. पण आवळा डोळ्यांसाठी देखील अविश्वसनीयपणे फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी रेटिनाचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते, ते निरोगी ठेवते. तसेच दृष्टी राखण्यास देखील मदत करते आणि मोतीबिंदूसारख्या आजारांचा धोका कमी

करते.
त्रिफळा-
त्रिफळा हे आवळा, हिरडा आणि बहेडा या फळांचे मिश्रण आहे. याचा अर्थ असा की त्याचे सेवन केल्याने केवळ एकच नाही तर तीन औषधी वनस्पतींचे फायदे मिळतात. या वनस्पती फक्त पोटाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर नाही तर डोळ्यांच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून देखील काम करते.

गुलाबजल-
डोळे स्वच्छ करण्यासाठी गुलाबजलचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. ते डोळ्यांसाठी आरामदायी टॉनिक म्हणून काम करते. जर तुम्हाला अंधुक दृष्टी, कर्करापणा, थकवा, जळजळ आणि लालसरपणा यासारख्या समस्या येऊ लागल्या असतील, तर गुलाबजलचा थंडावा दीर्घकाळ स्क्रीनवर बसल्यामुळे होणारा थकवा, जळजळ किंवा लालसरपणा त्वरित दूर करू शकतो. ते डोळ्यांना मॉश्चरायझ करते आणि शांत करते.

हिवाळ्यात केसांत कोंडा का होतो? ‘या’ आयुर्वेदिक उपायाने दूर होईल समस्या

आयुर्वेदात प्रत्येक शारीरिक समस्येवर उपाय आहेत. त्याप्रमाणेच केसांच्या समस्यांवर देखील उपाय सांगण्यात आले आहेत. आहारापासून ते विविध प्रॉडक्ट्सपर्यंत, केसांसाठी अनेक फायदेशीर पद्धती आहेत. केसांची एक प्रमुख समस्या म्हणजे डोक्यातील कोंडा. टाळूची दीर्घकाळ स्वच्छता न केल्याने घाण साचते. याव्यतिरिक्त, टाळूचा कोरडेपणा किंवा संसर्ग वाढल्यानेदेखील डोक्यात कोंडा होऊ शकतो. आयुर्वेदात डोक्यातील कोंडा दूर करण्यास मदत करणारे अनेक उपाय आहेत. आज आपण अशाच एका उपायाबाबत जाणून घेऊया.

केसांमध्ये कोंडा का होतो?
हिवाळ्यात कोंडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे टाळूच्या पेशी आणि केसांमधून बाहेर पडणारे तेल जमा होणे. कधीकधी, टाळूवर इतके तेल जमा होते की संपूर्ण डोक्यावर पांढरा थर तयार होतो. यामुळे टाळूमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे आणि तीव्र वेदना देखील होऊ शकतात.
केसांतील कोंड्यासाठी आयुर्वेदिक उपाय-
साहित्य-



आंब्याच्या कोयची पावडर १० ग्रॅम
त्रिफळा पावडर १० ग्रॅम
पाणी ५०० मिली
ताक ५०० मिली
बनवण्याची पद्धत-
सर्वप्रथम एका पॅनमध्ये ५०० मिली पाणी गरम करा. गरम पाण्यात त्रिफळा पावडर आणि आंब्याच्या कोयची पावडर घाला आणि मिस्र करा. हे सर्व साहित्य चांगले उकळवा आणि घट्ट होईपर्यंत शिजवा.

काढायसारखं थोडं घट्ट झाल्यावर ते एका भांड्यात काढा आणि थोडे थंड होऊ द्या. हे मिश्रण कोमट झाल्यावर, त्यात ५०० मिली ताक घाला. या मिश्रणाने केसांना चांगले मसाज करा आणि ते धुवा.
लक्षात ठेवा, कोंडा दूर करण्यासाठी हा उपाय केल्यानंतर कोणताही शॅम्पू किंवा कंडिशनर वापरू नका. कोंडा दूर करण्यासाठी हा आयुर्वेदिक उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्याने फायदा मिळेल.

प्रेमळ व हळव्या मनाचे साने गुरुजी

भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्वातंत्र्य सेनानी कवी, लेखक, सम ाजातील अस्पृश्यता निर्मूलन करणारे समाजवादी नेते श्री. साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळील पालगड या गावात झाला. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई तर वडिलांचे नाव सदाशिव असे होते.

पांडुरंग यांचे वडील ब्रिटिशांकडे महसूल गोळा करण्याचे काम करत असत. ते सरकारच्या वतीने गावातील पिकांचे मूल्यमापन व संकलन करीत असत. पांडुरंग यांच्या बालपणातील सुरवातीचे दिवस चांगले गेले. परंतु नंतर त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होत चालली. अशा परिस्थितीत पांडुरंगाच्या आईचे निधन झाले. त्यांच्या आईला वेळेवर औषध पाणी न मिळाल्यामुळे व ती मरताना तिला न भेटता आल्यामुळे पांडुरंग खूप दुःखी झाले होते.

पांडुरंगाचे प्राथमिक शिक्षण धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा या गावात झाले. प्राथमिक शिक्षणानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी त्याच्या मामा सोबत पुण्याला पाठविण्यात आले. परंतु त्याला पुण्याला राहणे आवडले नाही. म्हणून तो पालाड पासून सहा मैलांवर असलेल्या मिशनरी शाळेत गेला. दापोली मध्ये असताना पांडुरंगाने मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळविले. त्याला कविता करण्याची खूप आवड होती.

दापोली येथे असताना त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच खालवली आणि तो शिक्षण सुरू ठेवू शकला नाही. त्यामुळे त्याने नोकरी करण्याचे ठरविले. परंतु त्याला शिक्षणाची खूप आवड असल्याम जे त्याने आंध्र येथील संस्थेच्या शाळेत प्रवेश घेतला. ती संस्था गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि जेवण पुरवती असे. आंध्र येथे पांडुरंगाने खूपच त्रास सहन केला, परंतु शिक्षण सोडले नाही.

त्यानंतर पांडुरंग पुण्याला आला व नूतन मराठी विद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्याने अनेक कष्ट सहन केले. परंतु शाळा शिकण्याची जिद्द सोडली नाही आणि १९१८ आणि १९१८ च्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. हायस्कूलनंतर पांडुरंगाने न्यू पुना कॉलेज म्हणजेच आताचे सर परशुराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्याने मराठी आणि संस्कृत मध्ये बी.ए. आणि एम.ए. ची पदवी मिळविली.

पुढे पांडुरंगाने अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तिथे पांडुरंगाला साने गुरुजी म्हणून ओळख मिळाली. साने गुरुजी एक प्रतिभावंत वक्ते होते. नागरी हक्क आणि न्याय यावरील त्यांच्या भाषणामुळे अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षित झाले. शाळेत असताना त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक प्रकाशित केले. ते शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. साने गुरुजींनी हा अध्यापनाचा व्यवसाय फक्त सहा वर्ष चालविला. त्यानंतर त्यांनी आपले जीवन भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी समर्पित करण्याचे ठरविले.

१९३० मध्ये महात्मा गांधींनी दांडी मोर्चा सुरू केला. तेव्हा साने गुरुजींनी त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी आपल्या शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा दिला. सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. त्याबद्दल इंग्रजांनी साने गुरुजींना धुळे येथील तुरुंगात १५ महिन्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठवले. १९३२ मध्ये विनोबा भावे व साने गुरुजी एकत्रित शिक्षा भोगत होते. तेथे विनोबा भावे दर रविवारी सकाळी भगवद्गीतेवर व्याख्यान देत असत.

१९३० ते १९४७ या काळात साने गुरुजींनी वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि त्यांना आठ वेळा अटक करण्यात आले. त्यामध्ये धुळे, त्रिचनापल्ली, नाशिक, येरवडा आणि जळगाव या ठिकाणी ठेवण्यात आले होते. या काळात साने गुरुजींनी सातवेळा उपोषण केले. साने गुरुजींना दुसऱ्यांदा त्रिचनापल्ली येथे तुरुंगात टाकले. तिथे त्यांनी तामिळ आणि बंगाली भाषा शिकून घेतल्या. तेथे त्यांनी कुरालच्या प्राचीन तामिळ नैतिक कार्याचे मराठीत भाषांतर केले. त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात आंतरभारतीय चळवळ सुरू केली. ग्रामीण महाराष्ट्रात विशेषतः खानदेशात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उपस्थितीत प्रसार करण्यास साने गुरुजींनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते फैजपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनाच्या संघटनेत सक्रिय सहभागी होते. १९३६ च्या मुंबई प्रांतीय निवडणुकीच्या मोहिमेत त्यांनी भाग घेतला होता. १९४२ च्या भारत छोडो या चळवळीमध्ये ही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना अटक झाली होती व पुढे पंधरा महिन्याची शिक्षा पण त्यांना झाली होती. या चळवळीमध्ये शिक्षा भोगत असताना मधु लिमये या सारख्या काँग्रेस समाजवादी नेत्यांची त्यांना साथ मिळाली.

१९४७ मध्ये सुमारे चार महिने संपूर्ण महाराष्ट्रात अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी आंदोलन केले. या दैन्यात मे महिन्यात अस्पृश्यांसाठी विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी पंढरपूर येथे साने गुरुजी आले.१ मे ते ११ मे १९४७ पर्यंत ११ दिवस हे उपोषण चालले आणि अखेर विठ्ठल मंदिराचे दरवाजे अस्पृश्यांसाठी उघडण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्यानंतर पाच महिन्यांनी महात्मा गांधींची हत्या झाली. या घटनेचा साने गुरुजींच्या मनावर खोल परिणाम झाला या दुर्घटनेनंतर साने गुरुजींनी २१ दिवस उपोषण केले. त्यांच्या मनाला या घटनेचा इतका अवाक्याबाहेर भयानक परिणाम झाला की, त्यांना आपणही मरावे असे वाटू लागले. त्यातच त्यांनी ११ जून १९५० रोजी झोपेच्या गोळ्याचे अति सेवन करून आत्महत्या केली. साने गुरुजी नेहमी म्हणत असत. मुले ही देवा घरची फुले आहेत. आजची मुले ही उद्याच्या स्वतंत्र भारताचे नागरिक आहेत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे त्यांचे देशभक्तीपर गीत त्याकाळी खूपच लोकप्रिय होते व आजही ते तितकेच लोकप्रिय आहे. आजही प्रत्येक शाळेमध्ये हे गीत गायले जात आहे. असे हे मायाळू, प्रेमळ, सात्विक असे साने गुरुजी आज आपल्याच नाहीत. याचे दुःख आज आम्हाला होत आहे. सर्वाना समानतेची शिकवण देणारे साने गुरुजी यांना आमचे शतशः प्रणाम !!!.

- अनिल जाधव, बार्शी

आनंद शोधायचा नसतो अनुभवायचा असतो

आनंद हा शोधायचा विषय नाही तू जगायचा अनुभव आहे तरी ही आपण त्याला सतत अटी शर्तीच्या चौकटीत अडकवत असतो हे मिळाले तर आनंद ते साध्य झाले तर समाधान अशा आसा अपेक्षेच्या ओझ्याखाली आनंद हलकासा होत जातो प्रत्यक्षात आनंद कुठेही बाहेर नाही तो आपल्या मनाच्या दारातच उभा असतो फक्त उघडायला आपण तयार असायला हवं लहान मुलाच्या हसण्यात हा आनंद निखळपणे दिसतो त्या ना फार काही लागत नाही. एखादी गोष्ट एखादा खेळ एखादा प्रेमळ शब्द आणि चेहऱ्यावर उमटे निर्मळ हास्य त्या हास्य त स्पर्धा असते ना तुलना मला त्या हशात केवळ जगण्याची उत्क्युक्ता आपण मोठे होताना हे साधेपणा हरवतो जबाबदाऱ्या वाढतात अपेक्षा वाढतात आणि आनंदासाठी ही अटीही वाढते आनंदाची खरी व्याख्या मोठे यश येत नाही तर छोट्या क्षणात दडलेले असते सकाळचे कोवळी हवा चहाचा पहिला घोट ओळखीचा आवाज मनापासून केलेले कौतुक हे सारे क्षण आपल्याला हसायला पुेशी असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपण आनंदाला नेहमीच मोठे असायलाच हवी असे गृहीत धरतो आपण आनंद कठीण करतो कारण आपण सतत तुलना करतो इतर कडे काय आहे आपल्याकडे काय नाही या गणितात समाधान हरवतो तुलना थांबली की स्वीकार सुरू होतो . स्वीकाराला की शांतता येते आणि शांततेत तृ्च आनंद उमलतो आज गरज आहे ते आनंद साधा करण्याची अपेक्षा कमी करण्याची क्षणांना महत्त्व देण्याची आणि मन हलकं ठेवण्याची कारण आनंद हा ध्येय नसून प्रवास आहे तो रोजच्या पावलात सापडतो फक्त पाहायची नजर हवी आणि मन उघडे ठेवायचे धैर्य आनंद कठीण नाही आपणच तो कठीण करून ठेवतो तो पुन्हा सोपा करूया मुलासारखे निर्मळ मनमोकळे करूया

लेखक-रामेश्वर डोंगरे

लातूर समाचार धाराशिव

थोडक्यात/ संक्षिप्त

हटमॅनचे विजय हजारेमध्ये मझटपट पटापटफशतक, ६२ चेंडूत शतकी खेळी

नवी दिल्ली:विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शमनि वादळी खेळी करत शतक झळकावलं आहे. विजय हजारे ट्रॉफीत मुंबईचा सामना सिक्कीम संघाविरुद्ध खेळवला जात आहे. २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा सलामीला उतरला आणि त्याने शतकी खेळी करत संधाला उत्कृष्ट सुरुवात करून दिली. रोहित शर्मा ७ वर्षांनंतर विजय हजारे स्पर्धा खेळण्यासाठी उतरला आहे. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये रोहित शर्मा फलंदाजीला उतरला आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर शानदार षटकार खेचत आपले मनसुबे जाहीर केले. रोहितचा सामना पाहण्यासाठी १२ हजारहून अधिक लोक उपस्थित होते आणि रोहित शमनि आपल्या फलंदाजीने चाहत्यांना निराश केलं नाही. २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने मुंबईला धमाकेदार सुरुवात करून दिली. त्याने अंगक्रिशा रघुवंशीबरोबर मिळून डावाला गती दिली. रोहितने पॉवरप्लेमध्ये चार षटकार आणि सात चौकार लगावले. रोहित शर्माचं शानदार शतक-रोहितने २८ चेंडूत ५४ धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यामध्ये ५२ धावा त्याने चौकार-षटकारांच्या मदतीने केल्या. त्यानंतर रोहितने गियर बदलत पुढच्या ३५ चेंडूत शतक पूर्ण केलं. रोहितने ६२ चेंडूत ८ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने १०० धावा शतकी खेळी साकारली. रोहित शमनि लिस्ट ए क्रिकेटमधील ३८वें शतक झळकावलं आहे.वनडेमधील जगातील नंबर वन फलंदाज असलेल्या रोहित शमनि विजय हजारे ट्रॉफीत न्यूझीलंडविरुद्ध मालिकेची तयारी केली.

३२ चेंडूत शतक! कर्णधाराची लिस्ट ए मधील सर्वात जलद शतकी खेळी,

पटना-विजय हजारे ट्रॉफीमधील बिहार आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात धावांचा पाऊस पडला. आधी १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने ३६ चेंडूत शतक झळकावत संधाला शानदार सुरुवात करून दिली. यानंतर सूर्यवंशी १९० धावा करत बाद झाला. त्याने करून दिलेली चांगली सुरुवात कर्णधाराने कायम ठेवली आणि त्याने विजय हजारे ट्रॉफीमधील ऐतिहासिक शतक झळकावले. बिहारचा कर्णधार साकिबुल गनी याने अवघ्या ३२ चेंडूत शतक झळकावले. साकिबुल गनी याचे विजय हजारे ट्रॉफीमधील हे सर्वात जलद शतक ठरले. यासह, तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज बनला. यापूर्वी, हा विक्रम पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगच्या नावावर होता, ज्याने ३५ चेंडूत शतक पूर्ण केले होते.पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी साकिबुल गनी उतरला वैभवने ८४ चेंडूत १९० धावा करत बिहारला धमाकेदार सुरुवात करून दिली. त्याने या सुरुवातीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली आणि विक्रमी शतक पूर्ण केलं. २६ वर्षीय साकिबुल गनीचं हे लिस्ट ए क्रिकेटमधील तिसर शतक होतं. त्याने नऊ चौकार आणि नऊ षटकारांच्या मदतीने शतकी खेळी साकारली. बिहारचा कर्णधार साकीबुल गनी याने ३२०च्या स्ट्राईक रेटने ४० चेंडूत १० चौकार व १२ षटकारांसह नाबाद १२८ धावांची वादळी खेळी केली. लिस्ट ए क्रिकेट इतिहासातील हे तिसरं सर्वात जलद शतक आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जॅक फ्रेझर मॅकगर्कने तस्मानियाविरुद्ध २९ चेंडूत शतक झळकावलं.

दो भाई दोनो तबाही.... विजय हजारे

ट्रॉफीत रोहित विराटची शतकीय कामगिरी, दिल्ली-बीसीसीआयच्या सूचनेनंतर भारतीय संघाचे अनेक खेळाडू विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ चे सामने खेळत आहेत. यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या दिग्गजांसह सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, अर्शदीप सिंह सारखे अनेक स्टार क्रिकेटरसुद्धा खेळतायत. २४ डिसेंबर पासून या सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आपापल्या संघासाठी खेळताना शतकीय कामगिरी केली. लिस्ट ए क्रिकेटमध्ये विराटने ५८ वें शतक पूर्ण केले. विराट - रोहितचे कमबॅक :रोहित शर्मा हा मुंबई संघाकडून मैदानात उतरले तर विराट कोहली हा दिल्ली संघाकडून खेळतोय. रोहित शर्मा शेवटचा विजय हजारे ट्रॉफी २०१८-१९ चा सीजन खेळला होता, त्यानंतर आता ७ वर्षांनी त्याने देशांतर्गत स्पर्धेत पुनरागमन केलं. तर विराट कोहलीने शेवटची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा २००९-१० मध्ये खेळली होती. त्यामुळे आता जवळपास १५ वर्षांनी त्याने देशांतर्गत स्पर्धेत पुनरागमन केले. विराटने पूर्ण केल्या १६ हजार धावा : विराटने पहिल्याच सामन्यात १३१ धावांची खेळी करत शतक ठोकले. ८३ बॉलमध्ये विराटने हे शतक पूर्ण केले. दिल्लीसाठी फक्त एक धाव केल्यावर विराट कोहली हा लिस्ट ए क्रिकेटमध्ये

विजय हजारे ट्रॉफी; पहिलाच दिवस ठरला रेकॉर्ड ब्रेकिंग!


नवी दिल्ली: विजय हजारे ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी असं काही घडलं, जे याआधी कधीच घडलं नव्हतं. : देशांतर्गत क्रिकेटमधील मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला २४ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. यावेळी ही स्पर्धा आणखी खास असणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाही ही स्पर्धा खेळणं बंधनकारक असणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे दिग्गज खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. पहिल्याच सामन्यात विराट आणि रोहित दोघांनी शतकं झळकावली. यासह पहिल्याच दिवशी असं काही घडलं आहे, जे याआधी कधीच घडलं नव्हतं.



याआधी असं कधीच घडलं नव्हतं असा रेकॉर्ड

स्पर्धेतील पहिला दिवस फलंदाजांनी गाजवला. युवा फलंदाजांपासून ते अनुभवी फलंदाजांपर्यंत सर्वांनीच धावांचा पाऊस पाडला. बिहार संघाकडून खेळताना सकिबुल गनीने

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावलं. त्याने अवघ्या ३२ चेंडूत शतक झळकावलं.



तर ईशान किशनने ३३ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी खेळत असलेल्या वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात ११० धावांची विक्रमी खेळी केली.यासह तब्बल १० वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्माची बॅट देखील चांगलीच तळपली. दोघांनी शतकं झळकावली. यासह या स्पर्धेतील सर्वात मोठा विक्रम मोडला गेला आहे. याआधी या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी फलंदाजांनी

१९ शतकं झळकावली होती. पण हा विक्रम मोडला आहे. कारण विजय हजारे ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी २२ शतकं झळकावली आहेत.बिहारकडून खेळत असलेल्या वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात फलंदाजी करताना ८९ चेंडूत १९० धावांची तुफानी खेळी केली. यासह तो लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. यासह लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १५० धावा करण्याच्या विक्रमात त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकलं आहे. विराट आणि रोहितने देखील दमदार फलंदाजी करून आपल्या चाहत्यांची मनं जिंकली. रोहितने सिक्किमविरुद्ध खेळताना ९४ चेंडूत १५५ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने १०१ चेंडूत १३१ धावांची खेळी केली.

रोहित-विराटचा विजय हजारे ट्रॉफीमधील पुढील सामना कधी खेळवला जाणार?

विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ ला रोहित-विराटच्या जोडीने शतकं करत दणक्यात सुरुवात करून दिली आहे. आता दुसरा सामना कधी खेळवला जाणार, जाणून घेऊया. रोहित-विराटचा विजय हजारे ट्रॉफीमधील पुढील सामना कधी भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीला २४ डिसेंबरपासून दणक्यात सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यांमध्ये शतकांचा पाऊस पडला आणि संघांनी अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावे केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एव्हान २२ खेळाडूंनी शतकं झळकावली, ज्यात माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या मॅचविनिंग शतकांचा समावेश आहे. बऱ्याच वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी खेळणाऱ्या रोहित-विराटच्या सामन्यातील कामगिरीने सर्वांची मनं जिंकली. आता या दोघांच्याही संघाचा विजय हजारे स्पर्धेतील पुढचा सामना कधी होणार आहे, जाणून घेऊया.रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये ७ वर्षांनी खेळण्यासाठी उतरला आणि मुंबईसाठी धमाकेदार शतक झळकावलं. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर सिक्कीमविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शमनि धमाकेदार दीडशतकी खेळी केली आणि संघाच्या विजयाचा हिरो ठरला. रोहितने १८ चौकार व ९ षटकारांसह ९४ चेंडूत १५५ धावा करत लिस्ट ए क्रिकेटमधील त्याचं ३७वें शतक पूर्ण केलं. रोहितच्या या खेळीसह मुंबईने ८ विकेट्सने विजय नोंदवला. तर दुसरीकडे विराट कोहलीने दिल्ली आणि आंध्रप्रदेश यांच्यातील सामन्यात शतकी खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. विराट १० वर्षांनंतर दिल्लीकडून विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी उतरला होता. यादरम्यान त्याने आपला वादळी फॉर्म कायम ठेवत ८३ चेंडूत शतक झळकावलं, जे लिस्ट ए क्रिकेटमधील त्याचं ५८वें शतक ठरलं. या शतकासह त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६ हजार धावा करत सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडला. विराटच्या



रोहित विराटचे पुढील सामने

२६ डिसेंबर - मुंबई वि. उत्तराखंड - सकाळी ९ वाजता
२६ डिसेंबर - दिल्ली वि. गुजरात - सकाळी ९ वाजता

१३१ धावांच्या बळावर दिल्लीने आंध्रप्रदेश संघाला ४ विकेट्सने पराभूत केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने पहिल्या सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे आता हे दोघे पुढील सामना खेळण्यासाठी कधी उतरणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. रोहित आणि विराटचा पुढील सामना उद्या म्हणजेच २६ डिसेंबरला खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या मुंबई संघाचा पुढील सामना जयपूरमध्येच सवाई मानसिंग स्टेडियममध्ये होईल तर विराटच्या दिल्लीच्या संघाचा सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे.

विश्वचषक गमावल्यानंतर मी माझ्या निवृत्तीचा विचार केला होता : रोहित शर्मा

नवी दिल्ली : आयसीसी विश्वचषक २०२३ अंतिम सामन्यातील पराभव अत्यंत निराशाजनक होता. असे वाटले होते की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे. त्यामुळे मी निवृत्तीचाही विचार केला होता,' असे भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले. घरच्या मैदानावर झालेल्या या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत रोहितच्या नेतृत्वात भारताने

सलग ९ सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, निर्णायक अंतिम सामन्यात भारताला



एका कार्यक्रमात रोहित म्हणाला की, 'एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यानंतर मी पूर्णपणे

खचून गेलो होतो. मला वाटले की, आता हा खेळ

खेळायचा नाही. कारण, त्याने माझ्याकडील सर्वकाही हिरावून घेतले आहे आणि माझ्याकडे काहीच उरलेले नाही. यातून सावरायला मला थोडा वेळ लागला. मी स्वतःला सतत आठवण करून देत होतो की, हीच ती गोष्ट आहे ज्यावर मी खर्चा अर्थाने प्रेम करतो. या गोष्टीला मी इतक्या सहजपणे सोडू शकत नाही. हळूहळू मी सावरलो, माझी हरवेलेली ऊर्जा परत मिळवली आणि मी पुन्हा

सायंकाळी सात वाजता विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघातील कर्णधार ६ वाजून ३० मिनिटांनी नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला दुसरा टी-२० सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर थेट प्रेक्षणीत होईल.ऑनलाईनच्या माध्यमातून जिओहॉटस्टार आणि वेबसाईटवर हा सामना लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेला ६ बाद १२१ धावांवर

रोखत ८ विकेट्स राखून एकतर्फी मात दिली होती. जेमिमा रोड्रिगजे नाबाद ६९ धावांची खेळी करत संधाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

विश्वचषकातील ऐतिहासिक विजयानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिकेतून आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीची सुरुवात केली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात जेमिमा रॉड्रिग्स हिने नाबाद अर्धशतकी खेळीसह खास छाप सोडली. दुसऱ्या सामन्यात तिच्यासह स्मृती मानधना आणि शफाली वर्माच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला यांच्यातील दुसरा टी-२० सामना मंगळवारी, २३ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार



विशाखापट्टणम: महिला यांच्यातील दुसरा सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाच टी-२० सामन्यात भारतीय महिला गोलंदाजांनी पुन्हा एकदा चमक दाखवली. भारतीय महिला गोलंदाजांपैकी वेण्णी शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. तर क्रांती गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. भारतीय महिला संघाच्या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा संघ १२८ धावांवर गारद झाला. याआधी सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने विजयी सलामी दिली. ज्या मैदानात पहिला सामना खेळवण्यात आला त्याच विशाखापट्टणम येथील क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघातील दुसरा



शिवराज पाटील चाकूरकर हे प्रकाश दाखवणारे दीपस्तंभ

विविध क्षेत्रातील मान्यवरांची भावना : भावूक वातावरणात लातूरकरांनी केली श्रद्धांजली अर्पण

लातूर/प्रतिनिधी : माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर हे प्रकाश दाखवणारे दीपस्तंभ आहेत. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून लोकांच्या हिताची त्यांनी अनेक कामे केली. सदैव राष्ट्राच्या भल्याचाच विचार केला. धर्म, पक्ष यापलिकडे जाऊन मानवतेला प्राधान्य देत त्यांनी सर्वांना जोडून घेतले. म्हणून खऱ्या अर्थाने ते अजातशत्रू होते. एक कणखर नेते, विद्वत्ता आणि नैतिक मुल्यांचे प्रतिक म्हणून ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दांत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लातूरकरांच्या वतीने सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी खासदार व माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. अशोक कुकडे, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार अमित देशमुख, माजी खासदार सुनील गायकवाड, लातूर अर्बन बँकेचे संस्थापक प्रदीप राठी, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, धनंजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार बी. व्ही. मोतीपवळे, व्यंकट बेद्रे, माजी कुलगुरू अशोक ढवण यांनी मनोगतातून शिवराज पाटील चाकूरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा दिला.

शिवराज पाटील यांचे पुत्र शैलेश



पाटील चाकूरकर, स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, रुद्राली पाटील चाकूरकर, रुषिका पाटील चाकूरकर, राजेश्वर बुके, माजी प्राचार्य नागोराव कुंभार, सुनील कोचेटा, उदय गवारे, अभय साळुंके, रमेश बियाणी, विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, विधी, कला-क्रीडा, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. 'वैष्णव जन तो', 'रघुपती राघव राजाराम' या भजनांनी सभेची सुरुवात झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या शोकसंदेशांचे बी. व्ही. मोतीपवळे यांनी वाचन केले. प्रा. अश्विनी रोडे, प्रा. गणेश वेळंबे यांनी सूत्रसंचालन केले.

विचारधारा वेगवेगळ्या तरी दृढ संबंध
डॉ. अशोक कुकडे : साठ वर्षांपूर्वी वैद्यकीय व्यवसायासाठी मी लातूरत आलो. त्यावेळी पहिल्याच वर्षी शिवराज पाटील यांचा परिचय झाला. आमच्यातील संबंध दृढ झाले. आमच्या राजकीय विचारधारा वेगवेगळ्या होत्या. तरी एकमेकांतील संबंध दृढ होते, याचे अनेकांना आश्चर्य उपस्थित होते. 'वैष्णव जन तो', 'रघुपती राघव राजाराम' या भजनांनी सभेची सुरुवात झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या शोकसंदेशांचे बी. व्ही. मोतीपवळे यांनी वाचन केले. प्रा. अश्विनी रोडे, प्रा. गणेश वेळंबे यांनी सूत्रसंचालन केले.

जनार्दन वाघमारे : प्रतिभाशाली आणि चिंतनशील व्यक्तीमत्त्व असलेले शिवराज पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली. मात्र त्याची त्यांनी जाहिरातबाजी केली नाही. लातूरच्या पाण्याचा प्रश्न त्यांनीच सोडवला होता. अशी लातूरमधील कितीतरी कामे त्यांच्यामुळेच मार्गी लागलेली आहेत. आपल्या जीवनात त्यांनी गरुडासारखी उतुंग झेप घेतली. पण, स्वतःविषयी ते कधीही बोलत नसत. २००४ मध्ये ते निवडून आले असते तर नक्कीच पंतप्रधान झाले असते. लोकांशी एकरूप झालेले, राजकारणातील संत म्हणता येईल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

विलासरावांना घडवण्यात शिवराज पाटलांचा वाटा

अमित देशमुख : मी लहानपणापासूनच शिवराज पाटील चाकूरकर या नावाचा दबदबा पाहत आलो आहे. आजोबांकडून, वडिलांकडून, काकांकडून, आईकडून त्यांच्याबद्दल कामय ऐकत आलो आहे. पुढे मलाही त्यांचा स्नेह आणि आशीर्वाद लाभला. विलासराव देशमुख यांना घडवण्यात शिवराज पाटील यांचाच हात आहे. हा प्रसंग आम्ही कायम उराशी बाळगून आहोत. शिवराज पाटील यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना वेगवेगळी पदे मिळत गेली. यांच्या मागे पदे पळत राहिली. त्या प्रत्येक पदांना त्यांनी योग्य न्याय दिला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे ते अतिशय लाडके सहकारी होते. चाकूरकरांनी लातूरचा लौकिक भारतभर आणि भारताबाहेरही

वाढवला. त्यांचे व्यक्तीमत्व 'हिरो'सारखे होते.

मुख्य जगून दाखवणारे उतुंग नेतृत्व
आदिनाथ सांगवे : शिवराज पाटील यांचे व्यक्तीमत्त्व खरोखर दीपस्तंभासारखे होते. त्यांनी सच्चेपणा, नैतिकता, विद्वत्ता, तत्त्वनिष्ठता ही मूल्य इतरांना सांगितली असे नाही. तर ती स्वतः जगून दाखवली. त्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व प्रेरणादायी असे होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाला त्यांची मुख्य शिकता आली. त्यांची वैचारिक उंची आभाळाऐवढी होती. त्यांची संपूर्ण कारकीर्द निस्पृह व निष्कलंक राहिली आहे. त्यांच्या जाण्याने एक बहुआयामी व उतुंग व्यक्तीमत्त्व हरपले आहे.

सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श घातला
प्रदिप राठी : शिवराज पाटील यांच्या जाण्याने एक मोठे नेतृत्व लूम झाले. विलासराव देशमुख यांच्या मागे त्यांनीच मोठी ताकद उभी केली होती. त्यांना आमदार केले. मंत्री बनवले. शिवराज पाटील यांनी कधीही कोणाबद्दलही नकारात्मक दृष्टीकोन बाळगला नाही. ते अतिशय सुसंस्कृत नेते. त्यांनी सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श घालून दिला. त्यांचे अनेक अनुयायी होतील. पण त्यांच्यासारखे कोणी होणार नाही. लक्ष्मीरमण लाहोटी : राजकारणात त्यांच्या इतकी उंची लातूरत अन्य कोणाला गाठता येईल, असे वाटत नाही. त्यांचे आचरण अनुकरणीय असेच होते. डॉ. शिवाजी काळगे : शिवराज पाटील हे अतिशय उतुंग नेते होते. दिल्लीत असताना त्यांची वारंवार आठवण होते.

सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहाला धान्य पुरवठा

करण्यासाठी दरपत्रक सादर करावे

लातूर/प्रतिनिधी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलां-मुलींचे वसतिगृह येथे अंदाजे प्रतिदिन १०० विद्यार्थ्यांना दरमहा धान्य खरेदी करण्यात येते. यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व धान्य विक्रेता, व्यापारी यांनी १ डिसेंबर, २०२५ ते ३० एप्रिल, २०२६ या कालावधीसाठी सर्व धान्याचे कमीत कमी चार महिन्याचे स्थिर भाव दरपत्रक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लातूर यांचे नावे २९ डिसेंबर, २०२५ पर्यंत बंद पॉकेटमध्ये सैनिक मुलांचे-मुलींचे वसतिगृह लातूर येथे सादर करावे, असे लातूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शरद पांडे (नि.) यांनी कळविले आहे.

लातूर जिल्ह्यात धरती माता बचाव निगरणी समितीची स्थापना

लातूर/प्रतिनिधी : जिल्ह्यामध्ये केंद्र सरकार व कृषि आयुक्तालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली धरती माता बचाव अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय धरती माता बचाव निगरणी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीमध्ये रसायनिक खतांच्या अतिरिक्त वापर आणि बिगर कृषि कारणासाठी होणाऱ्या रसायनिक खत वापरावर लक्ष देण्याकरिता ग्रामस्तरावरील ग्राम कृषि विकास तथा धरती माता बचाव निगरणी समितीमार्फत गाव पातळीवर कळविण्यात आले आहे. तसेच तालुका अथवा उपविभागस्तरावर धरती माता बचाव निगरणी समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये धरती माता बचाव अभियान अंतर्गत बागायत क्षेत्र व खताचा जास्तीचा वापर असणाऱ्या ग्रामपंचायतस्तरावर १०० गावांची निवड करावी. सदर निवडलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत ग्राम कृषि विकास समिती बैठक घेऊन रसायनिक खताचा वापर कमी करणे, बिगर कृषि कामासाठी खतांचा वापर होवू नये, यासाठी कृषि विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ व समिति सदस्यद्वारे गावपातळीवर प्रचार व प्रसिद्धी करणे, तसेच रसायनिक खताचा जास्तीचा वापरावर लक्ष ठेवून, असा प्रकार होत असल्यास तो वेळीच तालुका व जिल्हापातळीवरील संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भास्कर कोळेकर, आत्मा प्रकल्प संचालक डी. पी. जाधव, कृषि विकास अधिकारी दीपक सुपेकर, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. डिग्रसे, मोहीम अधिकारी एम. बी. बीडबाग, आत्माच्या प्रकल्प उपसंचालक श्रीमती एम.यू. बांगर, कृषि उपसंचालक एल.एम. खताळ, जिल्हा गुणनिंत्रण निरीक्षक संतोष लाळगे, आर. सी. एक. कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी निखिल मानकर उपस्थित होते.

Name of change Declaration

Here in this advertise i am declaring that i have change My Name which was : SHEKH NIZAMSAB SARDARSAB. TO NIJAMSAB SARDARSAB SHAIKH.

Hence for this Declaration i will be known by this name and will use . in future the NIJAMSAB SARDARSAB SHAIKH will used by my family husband /wife, children and relative.

OLD NAME :- SHEKH NIZAMSAB SARDARSAB.

NEW NAME:- NIJAMSAB SARDARSAB SHAIKH.

Address :- AT POST KINIYALLADEVI. TQ.UDGIR, DIST. LATUR -413518

AADHAR NO.- 720892220910

Mob. No.-9764276945

लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न

लातूर/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांच्यातील सुप्त आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचलित लातूर येथील लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल मध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य तपासण्यात आले. डॉ. छाया जंगले, डॉ. आयोध्या सानप, डॉ. विद्या वाघमारे, डॉ. कांचन मस्के, डॉ. किरण काटे भालचंद्र कितें (आरोग्य सेवक), मनीषा शिंदे, सुप्रिया कांबळे, शिला पांडरे, प्रतीक्षा इंगळे या अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासले. तसेच लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची ही आरोग्य तपासणी करण्यात आली.



विद्यार्थ्यांमधील आरोग्य समस्या लवकर ओळखणे आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना

सकस आहार घेण्याचे आणि मैदानी खेळ खेळण्याचे महत्त्व पटवून दिले. शाळेच्या प्राचार्यांनी सांगितले की, “केवळ शिक्षणच नव्हे, तर विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते, त्यामुळे असे उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो.” याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या रुपाली कुलकर्णी, शाळेचे

समन्वयक रौफ शेख, शाळेच्या समन्वयिका रुपाली कोकाटे, नम्रता झांबरे, प्रियांका नागलबोने, विद्या पाटील, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, यांनी आरोग्य तपासणीसाठी उपस्थित पथकाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

एआय मुळे बदलते करिअरचे क्षितिज!

दयानंद वाणिज्य महाविद्यालयात ‘एआय आणि करिअर संधी’ मार्गदर्शन कार्यक्रम



लातूर/प्रतिनिधी : दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागामार्फत ‘एआय आणि करिअर संधी’ या विषयावर करिअर मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात पुणे येथील निलया फाउंडेशनचे चेतन गोडबोले यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रातील सद्यस्थिती, भविष्यातील करिअर संधी, नव्या कौशल्यांची आवश्यकता तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःला कसे सक्षम करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. एआयचा शिक्षण, उद्योग, व्यवसाय व रोजगार क्षेत्रावर होणारा प्रभाव त्यांनी सोप्या शब्दांत आणि उदाहरणांसह स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.

जी.आर. लहाने होते. त्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांनी करिअरची योग्य दिशा निवडावी, असे आवाहन केले. गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. बी. टी. चव्हाण यांनी नियोजनबद्ध अभ्यास आणि योग्य करिअर मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी डॉ. विशाल वर्मा यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. रूपा गिल्टा यांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अजय चव्हाण, प्रा.दिपाली जिरोबे शेख आणि प्रा.कृष्णाई पाचांगे यांनी विशेष परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

प्रो. जडे यांचे रबरी शिक्के कॉम्प्युटर नॉयलॉन रबर असलेले टिकाऊ रबरी शिक्के तयार करून मिळतील.



शाखा १. जडे-भारत प्रिंटिंग प्रेस, मेनरोड, लातूर
शाखा २. जडेऑफसेट प्रिंटर्स, मित्र नगर, लातूर
संपर्क: (०२३८२) २४२६०८, २४५४०९

